

नमुना २ अ  
(नियम ४ पहा)  
नामनिर्देशनपत्र  
लोकसभेची निवडणूक

(लागू नसलेला भाग १ किंवा भाग २ खोडून टाकावा)

भाग एक

(मान्यताप्राप्त राजकीय पक्षाने पुरस्कृत केलेल्या उमेदवाराने वापरावयाचा)

लोकसभा मतदारसंघातून लोकसभेच्या निवडणूकीसाठी  
मी उमेदवार नामनिर्देशित करित आहे.

उमेदवाराचे नाव \_\_\_\_\_

वडिलांचे / आईचे / पतीचे नाव \_\_\_\_\_

त्याचा / तिचा टपालाचा पत्ता \_\_\_\_\_

त्याचे / तिचे नाव \_\_\_\_\_ लोकसभा मतदारसंघातील

विधानसभा मतदारसंघाच्या मतदार यादीच्या भाग क्रमांक \_\_\_\_\_

अनुक्रमांक \_\_\_\_\_ येथे नोंदलेले आहे.

माझ नाव श्री./श्रीमती \_\_\_\_\_ असून

त \_\_\_\_\_ लोकसभा मतदारसंघातील \_\_\_\_\_ विधानसभा

मतदारसंघाच्या मतदार यादीचा भाग क्रमांक \_\_\_\_\_ अनुक्रमांक \_\_\_\_\_ येथे नोंदलेले आहे.

दिनांक : \_\_\_\_\_ प्रस्तावकाची सही

भाग दोन

(मान्यताप्राप्त राजकीय पक्षाने पुरस्कृत केलेल्या उमेदवाराव्यतिरिक्त उमेदवाराने वापरावयाचा)

आम्ही याद्वारे \_\_\_\_\_ लोकसभा मतदारसंघातून

लोकसभेच्या निवडणूकीसाठी खालीलप्रमाणे उमेदवार नामनिर्देशित करित आहोत.

उमेदवाराचे नाव \_\_\_\_\_

वडिलांचे / आईचे / पतीचे नाव \_\_\_\_\_

त्याचा / तिचा टपालाचा पत्ता \_\_\_\_\_

त्याचे / तिचे नाव \_\_\_\_\_ लोकसभा मतदारसंघातील \_\_\_\_\_ विधानसभा

मतदारसंघाच्या मतदार यादीच्या भाग क्रमांक \_\_\_\_\_ अनुक्रमांक \_\_\_\_\_ येथे नोंदलेले आहे.

Sr. No. 7

SEND 7 TO 10

11.13 am  
on 08.04.2009

*Zhu*

FORM 2 A  
(See rule 4)

NOMINATION PAPER

Election to the House of the People.

STRIKE OFF PART I OR PART II BELOW WHICHEVER IS NOT APPLICABLE

PART-I

(To be used by candidate set up by recognized political party)

I nominate as a candidate for election to the House of the People from the 29- MUMBAI NORTH-CENTRAL

Parliamentary Constituency.

Candidate's Name DUTT PRIYA SUNIL

Father's / Mother's / Husband's Name OWEN RONCON

His / Her Postal Address A-1002, 44, IMPERIAL HEIGHTS, ZIG ZAG ROAD, VANDRE-WEST, MUMBAI 400050

His / Her name is entered at Sr. No. 1270 in Part No. 133 of the electoral roll

for 177 VANDRE WEST (Assembly Constituency comprised

within) 29- MUMBAI NORTH-CENTRAL Parliamentary Constituency.

My name is KHAN BASTIVALAM HAZI ABBA and it is entered at

Sr. No. 915 in Part No. 63 of the electoral roll for

175- KALINA (Assembly Constituency comprised within)

29 MUMBAI - NORTH-CENTRAL Parliamentary Constituency.

Date 08<sup>th</sup> APRIL 2009

*X Khan Mohd*  
(Signature of Proposer)

PART II

(To be used by candidate NOT set up by recognized political party)

We hereby nominate as candidate for election to the House of the People from the

Parliamentary Constituency.

Candidate's Name

Father's / Mother's / Husband's Name

His / Her Postal Address

His / Her name is entered at Sr. No. in Part No. of the electoral roll

for the (Assembly Constituency comprised

within) Parliamentary Constituency.

दी असे प्रतिज्ञापन करतो की, आम्ही या लोकसभा मतदारसंघातील मतदार आहोत आणि आमची नावे, लोकसभा मतदारसंघाच्या मतदार यादीत खाली दर्शविल्याप्रमाणे नोंदलेली आहेत आणि या नामनिर्देशन पत्रांवर सही केल्याचे प्रतिक म्हणून आम्ही खाली आमच्या सहा करीत आहोत :-

प्रस्तावकांचा तपशील आणि त्यांच्या सहा

प्रस्तावकाचा मतदार यादी क्रमांक

अनु- क्रमांक	घटक विधानसभा मतदार संघाचे नाव	मतदार यादीचा भाग क्रमांक	त्या भागातील अनुक्रमांक	संपूर्ण नाव	स्वाक्षरी	दिनांक
(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)	(७)
१.						
२.						
३.						
४.						
५.						
६.						
७.						
८.						
९.						
१०.						

टिप - मतदारसंघातील दहा मतदार प्रस्तावक असले पाहिजेत.

We declare that we are electors of the above Parliamentary Constituency and our names are entered in the electoral roll for that Parliamentary Constituency as indicated below and we append our signatures below in token of subscribing to this nomination :-

N.A.

Particulars of the proposers and their signatures.

Electoral Roll Number of proposer

Serial No.	Name of component Assembly Constituency	Part No. of Electoral Roll	Serial No. in that Part	Full Name	Signature	Date
(1)	(2)	(3)	(4)	(5)	(6)	(7)
1.						
2.						
3.						
4.						
5.						
6.						
7.						
8.						
9.						
10.						

N. B. :- There should be ten electors of the constituency as proposers.

## भाग तीन

भाग एक/भाग दोन (लागू नसेल ते खोडावे) यामध्ये नमूद केलेला मी एक उमेदवार असून या नामनिर्देशनपत्रास माझी संमती आहे. मी याद्वारे असे प्रतिज्ञापन करतां की,-

(ए) माझ्या वयाची \_\_\_\_\_ वर्षे पूर्ण झाली आहेत.

[ खालील वी (एक) किंवा वी (दोन), मधील लागू नसेल ते खांडावे. ]

(बी) (एक) मला या निवडणुकीसाठी \_\_\_\_\_ पक्षाकडून उभे करण्यात आले आहे. तो पक्ष राष्ट्रीय पक्ष / या राज्यात राज्यस्तरावरील पक्ष म्हणून मान्यताप्राप्त आहे. त्या पक्षासाठी राखीव ठेवण्यात आलेले चिन्ह मला नेमून देण्यात यावे.

### किंवा

(दोन) मला या निवडणुकीसाठी \_\_\_\_\_ पक्षाकडून उभे करण्यात आले आहे. तो पक्ष नोंदणीकृत-अमान्यताप्राप्त राजकीय पक्ष आहे/मी या निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून उभा आहे (लागू नसेल ते खोडावे), तसेच ज्या चिन्हांची मी निवड केली आहे त्यांचा पसंतीक्रम खालीलप्रमाणे आहे :-

(एक) \_\_\_\_\_ (दोन) \_\_\_\_\_ (तीन) \_\_\_\_\_

(सी) माझे नाव माझ्या वयाच्या \_\_\_\_\_ आईचे / पतीचे नाव \_\_\_\_\_ (भापेचे नाव) मध्ये अचूकपणे लिहिले गेले आहे.

(डी) माझ्या संपूर्ण माहितीप्रमाणे व विश्वासाप्रमाणे लेक्सभेची जागा भरण्यासाठी माझी निवड केली जाण्यास मी पात्र आहे, तसेच मला अपात्र देखील ठरविण्यात आलेले नाही.

+ मी आणखी असे प्रतिज्ञापन करतो की, मी \_\_\_\_\_ जातीचा/जमातीचा उमेदवार असून ती जात/जमात \_\_\_\_\_ या राज्याची त्या राज्यातील \_\_\_\_\_ ह्या क्षेत्रासंबंधातील \* \* अनुसूचित जात / जमात आहे.

मी अशाप्रमाणे प्रतिज्ञापन करतां की, त्याकराभोवत्या विद्यमान सार्वजनिक निवडणुकीत / एकाच वेळी घेण्यात येणाऱ्या या फोटोनिवडणुकीत दोनपेक्षा अधिक मतदारसंघासाठी उमेदवार म्हणून माझे नामनिर्देशित करण्यात आलेले नाही आणि करण्यात येणार नाही.

दिनांक : \_\_\_\_\_

(उमेदवाराची सही)

+ लागू नसेल ते खोडावे.

\*\* लागू नसेल ते खोडावे.

टीप- येथील राज्यात मान्यताप्राप्त राजकीय पक्ष याचा अर्थ, निवडणूक चिन्ह (राखीव ठेवणे वा नेमून देणे) अन्वये, १९६८ याअन्वये निवडणूक आयोगाने दिलेला राजकीय पक्ष असा आहे.

**PART III**

I, the candidate mentioned in Part I/~~Part II~~ (Strike out which is not applicable) assent to this nomination declare—

(a) that I have completed 42

[ STRIKE OUT b(i) or b(ii) BELOW WHICHEVER IS NOT APPLICABLE ]

(b) (i) that I am set up at this election by the INDIAN NATIONAL CONG party, which

National Party / ~~State Party~~ in this State and that the symbol reserved for the above party b

OR

(b)(ii) that I am set up at this election by the ..... party, which is a registered-unrecognised

that I am contesting this election as an independent candidate. (Strike out which is not applicable) the symbols I have chosen, in order of preference, are :—

(i) ..... (ii) ..... (iii) .....

(c) that my name and my ~~father's / mother's~~ / husband's name have been correctly spelt out above (Name of the language).

(d) that to the best of my knowledge and belief, I am qualified and not also disqualified for being the seat in the House of the People.

\*I further declare that I am a member of the .....

\*\* Caste/tribe which is a scheduled \*\* caste/tribe of the State of .....

in relation to ..... (area

I also declare that I have not been, and shall not be, nominated as a candidate at the present general elections being held simultaneously, to the House of the People from more than two Parliamentary

Date : 08<sup>th</sup> APRIL 2009

  
(Signature)

\* Score out this paragraph, if not applicable

\*\* Score out the words not applicable

N B - A "recognized political party" means a political party recognized by the Election Commission under the Election System and Allotment Order, 1968 in the State concerned.

भाग तीन अ  
(उमेदवाराने भरावयाचा)

उमेदवार -

(एक) नोकप्रतिनिधीत्व अधिनियम, १९५१ (१९५१ चा ४३) याच्या कलम ८ च्या -

(ए) पोट-कलम (१) अन्वये कोणत्याही अपराधाबद्दल (अपराधांबद्दल) ; किंवा

(बी) पोट-कलम (२) मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या कोणत्याही कायद्याच्या उल्लंघनाबद्दल,

सिद्धापराधी ठरलेला आहे किंवा कसे ;

होय/नाही

(दोन) अशा कोणत्याही अन्य अपराधाबद्दल (अपराधांबद्दल) सिद्धापराधी ठरलेला आहे काय ज्याकरिता त्यांना दोन वर्षे किंवा त्याहून अधिक कालावधीसाठी कारावासाची शिक्षा झालेली आहे

जर उत्तर "होय" असेल तर, उमेदवार पुढील माहिती देईल :-

(एक) प्रकरण/प्रथम माहिती अहवाल क्रमांक \_\_\_\_\_

(दोन) पोलीस ठाणे (ठाणी) \_\_\_\_\_ जिल्हा (जिल्हे) \_\_\_\_\_

राज्य (राज्ये) \_\_\_\_\_

(तीन) ज्या अपराधासाठी (अपराधांसाठी) त्याला सिद्धापराधी ठरविण्यात आलेले आहे त्या संबंधीत अधिनियमाचे (अधिनियमांचा) कलम (कलम) आणि त्या अपराधाचे (अपराधांचे) संक्षिप्त वर्णन \_\_\_\_\_

(चार) अपराधसिद्धीचा (अपराधसिद्धीचा) दिनांक \_\_\_\_\_

(पाच) ज्या न्यायालयाने उमेदवाराला सिद्धापराधी ठरवलेले आहे ते न्यायालय (ती न्यायालये) \_\_\_\_\_

(सहा) ठोठावण्यात आलेली शिक्षा [ कारावासाचा (कारावासांचा) कालावधी आणि / किंवा दंडाचे (दंडांचे) प्रमाण दर्शवावी ] \_\_\_\_\_

(सात) कारावासातून सुटका झाल्याचा दिनांक \_\_\_\_\_

(आठ) वरील अपराधसिद्धीच्या (अपराधसिद्धीच्या) विरुद्ध कोणतेही अपील (अपीले) / पुनरीक्षण अर्ज दाखल करण्यात आले होते का/दाखल करण्यात आली होती का \_\_\_\_\_ होय / नाही.

(नऊ) दाखल केलेल्या अपीलाचा (अपीलांचा)/पुनरीक्षण अर्जाचा (अर्जांचा) दिनांक व तपशील \_\_\_\_\_

(दहा) ज्या न्यायालयापुढे (न्यायालयापुढे) अपील (अपीले) / पुनरीक्षण अर्ज दाखल करण्यात आले होते त्या न्यायालयाचे (न्यायालयांची) नाव (नावे) \_\_\_\_\_

**PART-III A**

(To be filled by the candidate)

Whether the candidate—

- (i) has been convicted—
  - (a) of any offence(s) under sub-section (1); or
  - (b) for contravention of any law specified in sub-section (2), of section 8 of the Representation of the People Act, 1951 (43 of 1951); or
- (ii) has been convicted for any other offence(s) for which he has been sentenced to imprisonment for two years or more.

Yes/No  
HO

If the answer is "Yes", the candidate shall furnish the following information :

- (i) Case / First information report No. / Nos. N. A
- (ii) Police station(s) \_\_\_\_\_ District(s) \_\_\_\_\_  
State(s) \_\_\_\_\_
- (iii) Section(s) of the concerned Act(s) and brief description of the offence(s) for which he has been convicted \_\_\_\_\_
- (iv) Date(s) of conviction(s) \_\_\_\_\_
- (v) Court(s) which convicted the candidate \_\_\_\_\_
- (vi) Punishment(s) imposed [ indicate period of imprisonment(s) and/or quantum of fine(s) ] \_\_\_\_\_
- (vii) Date(s) of release from prison \_\_\_\_\_
- (viii) Were any appeal(s)/ revision(s) filed against above conviction(s) \_\_\_\_\_ Yes / No.
- (ix) Date and particulars of appeal(s) / application(s) for revision filed \_\_\_\_\_
- (x) Name of the court(s) before which the appeal(s) / application(s) for revision filed \_\_\_\_\_



(अ) दाखल करण्यात आलेले (आलेली) उक्त अपील (अपीले) / पुनरीक्षण अर्ज निकाली काढण्यात आले (आली) आहे (आहेत) किंवा ते (ती) प्रलंबित आहे (आहेत) किंवा कसे \_\_\_\_\_

\_\_\_\_\_

(ब) जर दाखल करण्यात आलेले (आलेली) उक्त अपील (अपीले) पुनरीक्षण अर्ज निकाली काढण्यात आले (आली) असतील तर-

(ए) निकाली काढल्याचा (काढल्याचे) दिनांक \_\_\_\_\_

(बी) दिलेल्या आदेशाचे (आदेशांचे) स्वरूप \_\_\_\_\_

ठिकाण : \_\_\_\_\_

दिनांक : \_\_\_\_\_

(उमेदवाराची स्वाक्षरी)

#### भाग चार

(निवडणूक निर्णय अधिकार्याने भरावयाचे)

नामनिर्देशन पत्राचा अनुक्रमांक \_\_\_\_\_

हे नामनिर्देशनपत्र \* उमेदवाराने / प्रस्तावकाने माझ्या कार्यालयात दिनांक \_\_\_\_\_ रोजी

(वाजता) माझ्या स्वाधीन केलें होते.

दिनांक : \_\_\_\_\_

निवडणूक निर्णय अधिकारी

\* लागू नसतील ते शब्द खेडावे.

#### भाग पाच

नामनिर्देशनपत्र स्वीकारण्याच्या किंवा नाकारण्याच्या बाबतीत निवडणूक निर्णय अधिकार्याचा निर्णय

लोकप्रतिनिधीत्व अधिनियम, १९५१ च्या कलम ३६ अनुसार मी हे नामनिर्देशनपत्र तपासले असून माझा निर्णय खालीलप्रमाणे आहे :-

दिनांक : \_\_\_\_\_

निवडणूक निर्णय अधिकारी

N. A

(xi) whether the said appeal(s)/ application(s) for revision has / have been disposed of or is / are pending

(xii) If the said appeal(s) / application(s) for revision has / have been disposed of -

(a) Date(s) of disposal

(b) Nature of order(s) passed

Place: MUMBAI

Date: 08<sup>th</sup> APRIL 2009

\* *Priya Dutt*  
(Signature of the candidate)

**PART-IV**

(To be filled by the Returning Officer)

Serial No. of Nomination Paper 7

This nomination was delivered to me at my office at 11.13 a.m.

(hour) on 8/4/09 (date) by the \*candidate/ proposer

Date: 8/4/09

*Mur.*  
08.04.2009  
Returning Officer.

\*Score out the word not applicable

**PART-V**

**Decision Of Returning Officer Accepting Or Rejecting The Nomination Paper**

I have examined this nomination paper in accordance with section 36 of the Representation of the People Act, 19 and decide as follows --

.....  
.....  
.....  
.....  
.....

Date : .....

Returning Officer.



Notary Office, Mumbai  
महाराष्ट्र No. 140  
MAHARASHTRA  
- 2 APR 2009  
Proper Officer

Shri. K. R. MADGE

भारतीय गैर न्यायिक  
एक सौ रुपये  
सत्यमेव जयते  
भारत INDIA  
INDIA NON JUDICIAL

- 6 APR 2009

BU 734861

*Priya Sunil Dutt*  
01940




**AFFIDAVIT**

“FORM 26”  
(See rule 4A)

Affidavit to be furnished by the candidate  
Before the Returning Officer  
for election to the house of people  
from 29-Mumbai North Central Parliamentary Constituency.

I, Dutt Priya Sunil, wife of Shri Owen Roncon, aged 43 years, presently residing at Flat No.A-1002, 44, Imperial Heights, Zig-Zag Road, Vandre (W), Mumbai-400 050, candidate at the above election, do hereby solemnly affirm and state on oath as under : -





1. I am not accused of any offence punishable with imprisonment for two years or more in a pending case in which a charge has been framed by the Court of competent jurisdiction.

If deponent is accused of any such offence(s) he shall furnish following information:

- i) Case/ First Information Report No. /Nos.....
- ii) Police Station(s) .....District(s).....  
State(s).....
- iii) Section(s) of the concerned Act(s) and short description of the offence(s) for which the candidate has ever been charged.....
- iv) Court(s) which framed the charge(s).....
- v) Date(s) on which the charge(s) was/were framed .....
- vi) Whether all or any of the proceeding(s) have been stayed by any court(s) of competent jurisdiction.....



2. I have not been convicted of an offence [other than any referred to in sub-section (1) or sub-section (2), or covered in sub-section (3), of Section 8 of the Representation of the People Act, 1951 (XLIII of 1951)] and sentenced to imprisonment for one year or more.

If deponent is convicted and punished as aforesaid, he shall furnish following information:

- iv) Case/ First Information Report No. /Nos.....
- v) Court(s) which punished .....
- vi) Police Station(s) .....District(s).....  
State(s).....
- vii) Section(s) of the concerned Act(s) and short description of the offence(s) for which the candidate has ever been charged.....
- vii) Date(s) on which the sentence(s) was/were pronounced .....
- viii) Whether the sentence(s) has/have been stayed by any court(s) of competent jurisdiction.....



Place: Mumbai.

Date: 6<sup>th</sup> April, 2009

*Ruiya Dutt*  
Signature of Deponent

**VERIFICATION**

I, the abovenamed Deponent, do hereby verify and declare that the contents of this affidavit are true and correct to the best of my knowledge and belief, no part of it is false and nothing material has been concealed therein.

Verified at Mumbai this 6<sup>th</sup> April, 2009

Identified by -

*Kuldeep*  
Advocate  
Adv. Nilgajana Shah  
1, Rose Mary Apt,  
Old Police Station Road  
Vile Parle (W) Mumbai-57

ATTESTED BY ME

*Ruiya Dutt*  
Signature of Deponent

*Peter J. Coutinho*  
06/04/2009

**PETER J. COUTINHO**  
ADVOCATE HIGH COURT &  
NOTARY GOVT. OF INDIA  
C-8, Gracious Co-op. Hsg. Soc. Ltd  
Off Mahakali Caves Rd.,  
Andheri (E) Mumbai-400 093.  
Maharashtra







L.S.V. No. 140  
महाराष्ट्र MAHARASHTRA

- 2 APR 2009

Proper Officer  
Shri. K. R. MADGE

श्री. सुविधा ए. राजेश  
परवानाधारित बुनाका विजेता  
पुणे जिल्हा न्याय दफ्तरी कार्यालय,  
पुणे न्याय दफ्तरी कार्यालय, पुणे-१.  
आणि न्याय दफ्तरी कार्यालय, पुणे-२.  
यांनी या न्याय दफ्तरी कार्यालय  
सर्वोच्च न्याय दफ्तरी कार्यालय  
यांच्या विवेकात.

BU 734860

01953




**AFFIDAVIT**

Affidavit to be furnished by candidate alongwith nomination paper  
Before the Returning Officer  
for election to the house of people  
from 29-Mumbai North Central Parliamentary Constituency.

I, Dutt Priya Sunil, wife of Shri Owen Roncon, aged 43 years, presently residing at  
Flat No.A-1002, 44, Imperial Heights, Zig-Zag Road, Vandre (W), Mumbai-400  
050, candidate at the above election, do hereby solemnly affirm and state on oath as  
under : -

...2









The following case(s) is/ or pending against me in which cognizance has been taken by the court : - **Not Applicable**

- (vi) Section of the Act and description of the offence for which cognizance taken:
- (vii) The Court which has taken cognizance :
- (viii) Case No. :
- (ix) Date of order of the Court taking cognizance :
- (x) Details of appeal(s)/application(s) for revision etc, if any, filed against above order taking cognizance :



2.) That I give herein below the details of assets (Immovable, Movable, Bank Balances etc.) of myself, my spouse, and dependants.

**A. Details of Movable Assets.**

(Assets in Joint name indicating the extent of joint ownership will also have to be given) The spouse is **Shri Owen Roncon**. **There are 2 (two) dependants namely; (1) Mst. Siddharth Dutt Roncon (2) Mst. Sumair Dutt Roncon.**

No.	Description	Self	Spouse(s)* Name(s) [Shri Owen Roncon]	Dependant 1 Mst. Siddharth Dutt Roncon	Dependant 2 Mst. Sumair Dutt Roncon
ii	Cash	Rs.2,65,756/- as on 25-03-2009	Rs.11,20,579/- as on 25-03-2009	--	--
iii	Deposits in Banks, Financial Institutions, and Non-Banking Financial Companies	Bank Balance as on 25-03-2009 Rs.33,19,283=67	Bank Balance as on 25-03-2009 Rs.2,00,912=55	Bank Balance as on 25-03-2009 Rs.2,63,801=35	Bank Balance as on 25-03-2009 Rs.2,40,328=11
c	Bonds Debentures and shares in companies	a) Rs.30,06,822=68 NABARD Bonds b) Rs.15,63,497=00 8% RBI Bonds c) Rs.1,49,63,932=00 Mutual Funds	a) Rs.1,44,790=00 Shares	--	--
	Other Financial Instruments, NSS, Postal Savings, LIC Policies etc.	NSS – Rs.3,37,668/- PPF – Rs.5,50,957=79 Medicclaim Policy – Rs.5,50,000/- LIC Policy – Rs.1,05,00,000/-	PPF – Rs.2,27,953=43 Medicclaim – 5,00,000/- LIC Policy – Rs.1,01,00,000/-	Medicclaim – Rs.5,00,000/-	Medicclaim – 5,00,000/-
i	Motor Vehicles (Details of make etc.)	Toyota Innova Model 2007 Regn No.MH-02-AX-4545 - Rs.6,75,000/- Honda City Model 1999 Regn. No.MH-02-Y-8627- Rs.75,000/- Kemco Power Tiller (Mini Tractor) Model 2004 – Rs.1,40,539/-	Enfield Bullet (Motorcycle) Model 2006 Regn.No. MH-02-AR-3549 – Rs.50,000/-	--	--
ii	Jewellery (Give details of weight & value)	Gold <u>Net Wt.</u> 333.81gms <u>Value</u> 4,01,590/- Diamonds 2.45 Cts. 44,100/-	Gold <u>Net Wt.</u> 18.5 gms <u>Value</u> 22,500/-	--	--
ii	Other Assets such as value of claims / interest	Share of Assets inherited from (late) Shri Sunil Dutt [father] (unascertained). Part of the Estate of Father (late) Shri Sunil Dutt (deceased on 25-05-2005) is yet to be administered.	25% Share of Partner in Partnership Concern M/s.Oranjucie Entertainment. Balance in Capital & Current A/c as on 25-03-2009 is Rs.27,66,398=45 (credit)	--	--





**B. Details of Immovable Assets**

(Note: Properties in Joint Ownership indicating the extent of Joint Ownership will also have to be indicated)



S. No.	Description	Self	Spouse(s) Name(s)	Dependant 1 Name	Dependant 2 Name
i	<p><b>Agricultural Land</b></p> <p>- Location(s)</p> <p>- Survey Number(s)</p> <p>- Extent (Total Measurement)</p> <p>- Current Market Value</p>	<p>Village Hamrapur, Tal Wada, Dist Thane Pin Code - 421 303</p> <p>34-B 160 Gunthas 38/3 80 Gunthas 46 83 Gunthas 47/2 160 Gunthas 48 179.8 Gunthas 49/2 11.5 Gunthas 49/1 109 Gunthas 50 70 Gunthas 51 88.3 Gunthas 124 168 Gunthas 125 9.4 Gunthas 128 120 Gunthas 129/2 23 Gunthas 139/1 135 Gunthas 139/2 65 Gunthas 140 80 Gunthas</p> <p>1522.11.9 Gunthas</p> <p>Rs.35,25,000/-</p> <p>Cost of Plants, 2 Bore Wells and dripping system is Rs.10,30,000/-</p>	--	--	--
ii	<p><b>Non-Agricultural Land</b></p> <p>- Location(s)</p> <p>- Survey Number(s)</p> <p>- Extent (Total Measurement)</p> <p>- Current Market Value</p>	NIL	--	--	--
iii	<p>Building (Commercial and Residential)</p> <p>- Location(s)</p> <p>- Survey Number(s)</p> <p>- Extent (Total Measurement)</p> <p>- Current Market Value</p>	<p>a) Sunrise Bldg., 24<sup>th</sup> Road, TPS III, Bandra (W), Mumbai 400 050 (commercial property with garage and a shop) (Inherited and in the joint names of Shri Sanjay Dutt, Smt. Namrata Kumar and self-total value)</p> <p>C.S.No.1335 B, H.No.2, FP No.458-458A</p> <p>7040.84 sq.ft Built up.</p> <p>Rs.12,26,94,000/-</p>	--	--	--





v	Houses / Apartments, etc. - Location(s)  - Survey Number(s)  - Extent (Total Measurements)  - Current Market Value	a) Village Hamrapur, Tal Wada, Dist Thane, Pin code: - 421 303  47/2 & 48  4000 sq. ft.  Rs.31,75,000/-	--	--	--
v	Houses / Apartments, etc. - Location(s)  - Survey Number(s)  - Extent (Total Measurements)  - Current Market Value	b) Flat no. 8-West, Apsara Co-op. Hsg. Soc. Ltd., 61-B, Smt. Nargis Dutt Road, Pali Hill, Bandra (W), Mumbai - 50 (along with 2 Car Parking Area) (in the joint names of Shri Sanjay Dutt and Self - total value)  C. S. No. 326 H. No. 68 Village Bandra - B. S. D.  1941 sq. ft. Built up  Rs.3,30,56,000/-	--	--	--
vi	Others (such as Interest in property)	Share of Assets inherited from (late) Shri Sunil Dutt [father] (unascertained). Part of the Estate of Father (late) Shri Sunil Dutt (deceased on 25-05-2005) is yet to be administered.	--	--	--



- 3.) I give herein below the details of my liabilities / overdues to public financial institutions and government dues: -

S. No.	Description	Name and address of Bank / Financial Institution (s) / Department (s)	Amount outstanding as on
(a) (i)	Loans from Banks	HDFC Bank Ltd., Pali Naka Branch, Bandra (W), Mumbai - 50	Rs. 5,586=93 as on 25-03-2009 (O/D against FDRs)
(ii)	Loans from Financial Institutions	Kotak Mahindra Prime Ltd., 36-38A, Nariman Bhavan, 227, Nariman Point, Mumbai 21	Rs. 1,41,924/- as on 25-03-2009
(iii)	Government dues: - (a) dues to departments dealing with government accommodation (b) dues to departments dealing with water supply (c) dues to departments dealing with the supply of electricity (d) dues to departments dealings with telephones (e) dues to departments dealing with government transport (including aircrafts and helicopters) (f) other dues, if any	NIL NIL NIL NIL NIL NIL	-- -- -- -- -- --
(b) (i)	Income Tax including surcharge (Also indicate the assessment year upto which Income Tax Return files, Give also Permanent Account Number (PAN))	Income Tax including surcharge - NIL Income Tax Return filed upto AY.2008-09 A A C P D 4 4 1 1 C	--
(ii)	Wealth Tax (Also indicate the Assessment year upto which Wealth Tax Return filed)	Wealth Tax - NIL Wealth as per Wealth Tax Act below taxable limit.	--









4. My Educational Qualifications are as under  
(GIVE DETAILS OF SCHOOL AND UNIVERSITY EDUCATION)  
(Name of School/University and the year in which the course was completed should be given)

Passed Matriculation :- Bai Avabai Framji Petit Girls' High School in 1982  
Passed Higher Secondary School: - Sophia College in 1984  
Graduation : B. A. from Sophia College in 1988 affiliated to University of Bombay

*Priya Dntt*  
DEPONENT

VERIFICATION

I, the deponent above named, do hereby verify and declare that the contents of this affidavit are true and correct to the best of my knowledge and belief; no part of it is false and nothing material has been concealed therefrom.

Verified at Mumbai this the 06<sup>th</sup> day of April, 2009.

Identified by -

*Priya Dntt*  
DEPONENT

*Blawane*  
Adv. N. Nanjawa Shah  
Advocate  
1, Rose Mary Apartment  
Old Police Station Road  
Vile Parle (W) Mumbai-56

ATTESTED BY ME

*Peter J. Coutinho*  
06/04/2009

PETER J. COUTINHO

ADVOCATE HIGH COURT &  
NOTARY GOVT. OF INDIA  
C-8, Gracious Coop. Hsg. Soc. Ltd  
Off. Mahakavi Caves Rd.,  
Andheri (E) Mumbai-400 093.  
Maharashtra

This document is noted at  
Sr. No. 0181/2009 in the  
Notarial Register





Sr. No. 8  
at 11.13 am  
on 08.04.2009

*Z. Munn*

FORM 2 A  
(See rule 4)

NOMINATION PAPER

Election to the House of the People

STRIKE OFF PART I OR PART II BELOW WHICHEVER IS NOT APPLICABLE

PART-I

(To be used by candidate set up by recognized political party)

I nominate as a candidate for election to the House of the People from the 29-MUMBAI

NORTH-CENTRAL

Parliamentary Constituency.

Candidate's Name DUTT PRIYA SUNIL

Father's / Mother's / Husband's Name OWEN RONCON

His / Her Postal Address A-1002, 44, IMPERIAL HEIGHTS, 214 2A9 ROAD, VANDRE-WEST, MUMBAI- 400050

His / Her name is entered at Sr. No. 1270 in Part No. 133 of the electoral roll for 177 - VANDRE WEST

\*(Assembly Constituency comprised

within) 29 - MUMBAI NORTH-CENTRAL Parliamentary Constituency

My name is PAWAR VIVEK GOVINDRAO and it is entered at

Sr. No. 735 in Part No. 31 of the electoral roll for

177 VANDRE WEST \*(Assembly Constituency comprised within)

29 - MUMBAI NORTH-CENTRAL Parliamentary Constituency.

Date 08<sup>th</sup> APRIL 2009

*[Signature]*  
(Signature of Proposer)

PART II

(To be used by candidate NOT set up by recognized political party)

We hereby nominate as candidate for election to the House of the People from the

Parliamentary Constituency.

Candidate's Name

Father's / Mother's / Husband's Name

His / Her Postal Address

His / Her name is entered at Sr. No. in Part No. of the electoral roll

for the \*(Assembly Constituency comprised

within) Parliamentary Constituency.

## नमुना २ अ

(नियम ४ पहा)

### नामनिर्देशनपत्र

### लोकसभेची निवडणूक

(लागू नसलेला भाग १ किंवा भाग २ खोडून टाकावा)

#### भाग एक

(मान्यताप्राप्त राजकीय पक्षाने पुरस्कृत केलेल्या उमेदवाराने वापरावयाचा)

मी उमेदवार नामनिर्देशित करित आहे.

लोकसभा मतदारसंघातून लोकसभेच्या निवडणूकीसाठी

उमेदवाराचे नाव \_\_\_\_\_

वडिलांचे / आईचे / पतीचे नाव \_\_\_\_\_

त्याचा / तिचा टपालाचा पत्ता \_\_\_\_\_

त्याचे / तिचे नाव \_\_\_\_\_

लोकसभा मतदारसंघातील

विधानसभा मतदारसंघाच्या मतदार यादीच्या भाग क्रमांक \_\_\_\_\_

अनुक्रमांक \_\_\_\_\_

येथे नोंदलेले आहे.

माझ नाव श्री / श्रीमती \_\_\_\_\_

त \_\_\_\_\_

लोकसभा मतदारसंघातील \_\_\_\_\_

अथवा

विधानसभा

मतदारसंघाच्या मतदार यादीच्या भाग क्रमांक \_\_\_\_\_

अनुक्रमांक \_\_\_\_\_

येथे नोंदलेले आहे.

दिनांक : \_\_\_\_\_

प्रस्तावकाची सही

#### भाग दोन

(मान्यताप्राप्त राजकीय पक्षाने पुरस्कृत केलेल्या उमेदवाराव्यतिरिक्त उमेदवाराने वापरावयाचा)

आम्ही याद्वारे \_\_\_\_\_

लोकसभा मतदारसंघातून

लोकसभेच्या निवडणूकीसाठी खालीलप्रमाणे उमेदवार नामनिर्देशित करित आहोत.

उमेदवाराचे नाव \_\_\_\_\_

वडिलांचे / आईचे / पतीचे नाव \_\_\_\_\_

त्याचा / तिचा टपालाचा पत्ता \_\_\_\_\_

त्याचे / तिचे नाव \_\_\_\_\_

लोकसभा मतदारसंघातील \_\_\_\_\_

विधानसभा

मतदारसंघाच्या मतदार यादीच्या भाग क्रमांक \_\_\_\_\_

अनुक्रमांक \_\_\_\_\_

येथे नोंदलेले आहे.

We declare that we are electors of the above Parliamentary Constituency and our names are entered in the electoral roll for that Parliamentary Constituency as indicated below and we append our signatures below in token of subscribing to this nomination :-

Particulars of the proposers and their signatures.

N. A

Electoral Roll Number of proposer

Serial No.	Name of component Assembly Constituency	Part No. of Electoral Roll	Serial No. in that Part	Full Name	Signature	Date
(1)	(2)	(3)	(4)	(5)	(6)	(7)
1.						
2.						
3.						
4.						
5.						
6.						
7.						
8.						
9.						
10.						

N. B. :- There should be ten electors of the constituency as proposers.

आम्ही असे प्रतिज्ञापन करतो की, आम्ही या लोकसभा मतदारसंघातील मतदार आहोत आणि आमची नावे, लोकसभा मतदारसंघातील मतदार यादीत खाली दर्शविल्याप्रमाणे नोंदलेली आहेत आणि या नामनिर्देशन पत्रांवर सही केल्याचे प्रतिक म्हणून आम्ही खाली असा सहा करीत आहोत :-

प्रस्तावकांचा तपशील आणि त्यांच्या सहा

प्रस्तावकांचा मतदार यादी क्रमांक

अनु- क्रमांक	घटक विधानसभा मतदार संघाचे नाव	मतदार यादीचा भाग क्रमांक	त्या भागातील अनुक्रमांक	संपूर्ण नाव	स्वाक्षरी	दिनांक
(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)	(७)
१.						
२.						
३.						
४.						
५.						
६.						
७.						
८.						
९.						
१०.						

टिप - मतदारसंघातील दहा मतदार प्रस्तावक असले पाहिजेत.

**PART III**

I, the candidate mentioned in Part I/~~Part II~~ (Strike out which is not applicable) assent to this nomination and here declare—

(a) that I have completed 42 years of age.

[ STRIKE OUT b(i) or b(ii) BELOW WHICHEVER IS NOT APPLICABLE ]

(b)(i) that I am set up at this election by the INDIAN NATIONAL CONGRESS party, which is recognized National Party / ~~State Party~~ in this State and that the symbol reserved for the above party be allotted to me.

OR

(b)(ii) that I am set up at this election by the \_\_\_\_\_ party, which is a registered-unrecognised political party/

that I am contesting this election as an independent candidate. (Strike out which is not applicable) and that the symbols I have chosen, in order of preference, are :—

(i) \_\_\_\_\_ (ii) \_\_\_\_\_ (iii) \_\_\_\_\_

(c) that my name and my ~~father's / mother's~~ / husband's name have been correctly spelt out above in ENGLISH (Name of the language)

(d) that to the best of my knowledge and belief, I am qualified and not also disqualified for being chosen to fill the seat in the House of the People.

\*I further declare that I am a member of the \_\_\_\_\_

\*\* Caste/tribe which is a scheduled \*\* caste/tribe of the State of \_\_\_\_\_

in relation to \_\_\_\_\_ (area) in that State.

I also declare that I have not been, and shall not be, nominated as a candidate at the present general election/~~the bye elections~~ being held simultaneously, to the House of the People from more than two Parliamentary Constituencies.

Date : 08<sup>th</sup> APRIL 2009

Riya Mitt  
(Signature of Candidate)

\* Score out this paragraph, if not applicable

\*\* Score out the words not applicable

N B - A "recognized political party" means a political party recognized by the Election Commission under the Election Symbols (Reservation and Allotment) Order, 1968 in the State concerned

## भाग तीन

भाग एक/भाग दोन (लागू नसेल ते खोडावे) यामध्ये नमूद केलेला मी एक उमेदवार असून या नामनिर्देशनपत्रास माझी संमती आहे. मी याद्वारे असे प्रतिज्ञापन करतां की,-

(ए) माझ्या वयाची \_\_\_\_\_ वर्षे पूर्ण झाली आहेत.

[ खालील वी (एक) किंवा वी (दोन), मधील लागू नसेल ते खोडावे ]

(बी) (एक) मला या निवडणुकीसाठी \_\_\_\_\_ पक्षाकडून उभे करण्यात आले आहे. तो पक्ष राष्ट्रीय पक्ष / या राज्यात राज्यस्तरावरील पक्ष म्हणून मान्यताप्राप्त आहे. त्या पक्षासाठी राखीव ठेवण्यात आलेले चिन्ह मला नेमून देण्यात यावे.

### किंवा

(दोन) मला या निवडणुकीसाठी \_\_\_\_\_ पक्षाकडून उभे करण्यात आले आहे. तो पक्ष नोंदणीकृत-अमान्यताप्राप्त राजकीय पक्ष आहे/मी या निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून उभा आहे (लागू नसेल ते खोडावे), तसेच ज्या चिन्हांची मी निवड केली आहे त्यांचा पसंतीक्रम खालीलप्रमाणे आहे :-

(एक) \_\_\_\_\_ (दोन) \_\_\_\_\_ (तीन) \_\_\_\_\_

(सी) माझे नाव माझ्या वयाच्या \_\_\_\_\_ आईचे / पतीचे नाव \_\_\_\_\_ (भापेचे नाव) मध्ये अचूकपणे लिहिले गेले आहे.

(डी) माझ्या संपूर्ण माहितीप्रमाणे व विश्वासाप्रमाणे लेकमभेची जागा भरण्यासाठी माझी निवड केली जाण्यास मी पात्र आहे, तसेच मला अपात्र ठरवण्यात आलेले नाही.

+ मी आणखी असे प्रतिज्ञापन करतो की, मी \_\_\_\_\_ जातीचा/जमातीचा उमेदवार असून ती जात/जमात \_\_\_\_\_ या राज्याची त्या राज्यातील \_\_\_\_\_ ह्या क्षेत्रासंबंधातील

\* \* अनुसूचित जात / जमात आहे.

मी असा दावा प्रतिज्ञापन करता की, त्याकराभेच्या विद्यमान सार्वजनिक निवडणुकीत / एकाच वयीच्या वयात वयात या पोर्टा निवडणुकीत दोनपेक्षा अधिक मतदारसंघासाठी उमेदवार म्हणून माझे नामनिर्देशित करण्यात आलेले नाही आणि करण्यात येणार नाही.

दिनांक \_\_\_\_\_

(उमेदवाराची सही)

\* \* \* \* \* माझ्या वयाच्या \_\_\_\_\_ वर्षांच्या खोडावे

\* \* \* \* \* माझ्या वयाने शब्द खोडावे

टीप- यथास्थान राज्यात मान्यताप्राप्त राजकीय पक्ष याचा अर्थ, निवडणूक चिन्ह (राज्य टिकेचे वा नेमून देणे) अन्वय, १९६८ या अन्वय निवडणूक आयोगाने दिलेला राजकीय पक्ष असा आहे.



**PART-III A**

(To be filled by the candidate)

Whether the candidate—

- (i) has been convicted—
  - (a) of any offence(s) under sub-section (1); or
  - (b) for contravention of any law specified in sub-section (2), of section 8 of the Representation of the People Act, 1951 (43 of 1951), or
- (ii) has been convicted for any other offence(s) for which he has been sentenced to imprisonment for two years or more.

} ~~Yes~~  
} **NO**

If the answer is "Yes", the candidate shall furnish the following information :

- (i) Case / First information report No / Nos. **H. A**
- (ii) Police station(s) \_\_\_\_\_ District(s) \_\_\_\_\_  
State(s) \_\_\_\_\_
- (iii) Section(s) of the concerned Act(s) and brief description of the offence(s) for which he has been convicted \_\_\_\_\_
- (iv) Date(s) of conviction(s) \_\_\_\_\_
- (v) Court(s) which convicted the candidate \_\_\_\_\_
- (vi) Punishment(s) imposed [ indicate period of imprisonment(s) and/or quantum of fine(s) ] \_\_\_\_\_
- (vii) Date(s) of release from prison \_\_\_\_\_
- (viii) Were any appeal(s)/ revision(s) filed against above conviction(s) \_\_\_\_\_  
Yes / No.
- (ix) Date and particulars of appeal(s) / application(s) for revision filed \_\_\_\_\_
- (x) Name of the court(s) before which the appeal(s) / application(s) for revision filed \_\_\_\_\_

भाग तीन अ  
(उमेदवाराने भरावयाचा)

उमेदवार -

- (एक) लोकप्रतिनिधीत्व अधिनियम, १९५१ (१९५१ चा ४३) याच्या कलम ८ च्या -  
(ए) पोट-कलम (१) अन्वये कोणत्याही अपराधाबद्दल (अपराधांबद्दल) ; किंवा  
(बी) पोट-कलम (२) मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या कोणत्याही कायद्याच्या उल्लंघनाबद्दल,  
सिद्धापराधी ठरलेला आहे किंवा कसे ;  
(दोन) अशा कोणत्याही अन्य अपराधाबद्दल (अपराधांबद्दल) सिद्धापराधी ठरलेला आहे काय ज्याकरिता त्यांना  
दोन वर्षे किंवा त्याहून अधिक कालावधीसाठी कारावासाची शिक्षा झालेली आहे

जर उत्तर "होय" असल तर, उमेदवार पुढील माहिती देईल :-

- (एक) प्रकरण/प्रथम माहिती अहवाल क्रमांक \_\_\_\_\_  
\_\_\_\_\_
- (दोन) पोलीस ठाणे (ठाणी) \_\_\_\_\_ जिल्हा (जिल्हे) \_\_\_\_\_  
राज्य (राज्ये) \_\_\_\_\_
- (तीन) ज्या अपराधासाठी (अपराधांसाठी) त्याला सिद्धापराधी ठरविण्यात आलेले आहे त्या संबंधीत अधिनियमाचे (अ  
कलम (कलम) आणि त्या अपराधाचे (अपराधांचे) संक्षिप्त वर्णन \_\_\_\_\_  
\_\_\_\_\_
- (चार) अपराधसिद्धीचा (अपराधसिद्धीचा) दिनांक \_\_\_\_\_
- (पाच) ज्या न्यायालयाने उमेदवाराला सिद्धापराधी ठरवलेले आहे ते न्यायालय (ती न्यायालये) \_\_\_\_\_  
\_\_\_\_\_
- (सहा) ठोठावण्यात आलेली शिक्षा [ कारावासाचा (कारावासांचा) कालावधी आणि / किंवा दंडाचे (दंड  
दर्शावावी ] \_\_\_\_\_  
\_\_\_\_\_
- (सात) कारावासातून सुटका झाल्याचा दिनांक \_\_\_\_\_
- (आठ) वरील अपराधसिद्धीच्या (अपराधसिद्धीच्या) विरुद्ध कोणतेही अपील (अपीले) / पुनरीक्षण अर्ज दाखल क  
होते का/दाखल करण्यात आली होती का \_\_\_\_\_ हो
- (नऊ) दाखल केलेल्या अपीलाचा (अपीलांचा)/पुनरीक्षण अर्जाचा (अर्जांचा) दिनांक व तपशील \_\_\_\_\_  
\_\_\_\_\_
- (दहा) ज्या न्यायालयापुढे (न्यायालयापुढे) अपील (अपीले) / पुनरीक्षण अर्ज दाखल करण्यात आले होते त्या  
(न्यायालयांची) नाव (नावे) \_\_\_\_\_  
\_\_\_\_\_

N.A

(xi) whether the said appeal(s)/ application(s) for revision has / have been disposed of or is / are pending

(xii) If the said appeal(s) / application(s) for revision has / have been disposed of -

(a) Date(s) of disposal

(b) Nature of order(s) passed

Place: MUMBAI

Date: 08<sup>th</sup> APRIL 2009

*Rinaya Dutt*  
(Signature of the candidate)

**PART-IV**

(To be filled by the Returning Officer)

Serial No of Nomination Paper

8

This nomination was delivered to me at my office at

11.13 a.m

(hour) on

8/4/09

(date) by the \*candidate

Date: 8/4/09

Returning Officer.

\*Score out the word not applicable

**PART-V**

**Decision Of Returning Officer Accepting Or Rejecting The Nomination Paper**

I have examined this nomination paper in accordance with section 36 of the Representation of the People Act, 1951 and decide as follows --

Date :

Returning Officer.

(अकरा) दाखल करण्यात आलेले (आलेली) उक्त अपील (अपीले) / पुनरीक्षण अर्ज निकाली काढण्यात आले (आली) आहे (आहेत) किंवा ते (ती) प्रलंबित आहे (आहेत) किंवा कसे \_\_\_\_\_

(बारा) जर दाखल करण्यात आलेले (आलेली) उक्त अपील (अपीले) पुनरीक्षण अर्ज निकाली काढण्यात आले (आली) असतात तर-

(ए) निकाली काढल्याचा (काढल्याचे) दिनांक \_\_\_\_\_

(बी) दिलेल्या आदेशाचे (आदेशांचे) स्वरूप \_\_\_\_\_

ठिकाण : \_\_\_\_\_

दिनांक : \_\_\_\_\_

(उमेदवाराची स्वाक्षरी)

#### भाग चार

(निवडणूक निर्णय अधिकार्याने भरावयाचे)

नामनिर्देशन पत्राचा अनुक्रमांक \_\_\_\_\_

हे नामनिर्देशनपत्र \* उमेदवाराने / प्रस्तावकाने माझ्या कार्यालयात दिनांक \_\_\_\_\_

(वाजता) माझ्या स्वाधीन केलं होते.

दिनांक : \_\_\_\_\_

निवडणूक निर्णय अधिकारी

\* लागू नसतील ते शब्द खोडावे.

#### भाग पाच

नामनिर्देशनपत्र स्वीकारण्याच्या किंवा नाकारण्याच्या बाबतीत निवडणूक निर्णय अधिकार्याचा निर्णय

नोकप्रतिनिधीत्व अधिनियम, १९५१ च्या कलम ३६ अनुसार मी हे नामनिर्देशनपत्र तपासून अगून मात्रा निर्णय घालून आहे -

दिनांक : \_\_\_\_\_

निवडणूक निर्णय अधिकारी

Sr. No. 9  
at 11.14 am  
on 08.04.2009  
Mum.

FORM 2 A  
(See rule 4)

NOMINATION PAPER

Election to the House of the People

STRIKE OFF PART I OR PART II BELOW WHICHEVER IS NOT APPLICABLE

PART-I

(To be used by candidate set up by recognized political party)

I nominate as a candidate for election to the House of the People from the 29 - MUMBAI

NORTH - CENTRAL

Parliamentary Constituency.

Candidate's Name DUTT PRIYA SUNIL

Father's / Mother's / Husband's Name OWEN RONCON

His / Her Postal Address A-1002, 44, IMPERIAL HEIGHTS, 219 2AC  
ROAD, VANDRE (W) MUMBAI 400050

His / Her name is entered at Sr. No. 1270 in Part No. 133 of the electoral

for 177 VANDRE WEST

\*(Assembly Constituency compris

within) 29, MUMBAI NORTH - CENTRAL

Parliamentary Constituen

My name is SINGH KRIPASHANKAR RAMNIRANJAN

and it is entered

Sr. No. 8 in Part No. 57 of the electoral roll for


176 - VANDRE EAST

\*(Assembly Constituency compris

29 MUMBAI NORTH - CENTRAL

Parliamentary Constituen

Date 08<sup>th</sup> APRIL 2009

  
(Signature of Proposer)

PART II

(To be used by candidate NOT set up by recognized political party)

We hereby nominate as candidate for election to the House of the People from the

Parliamentary Constituenc

Candidate's Name

Father's / Mother's / Husband's Name

His / Her Postal Address

His / Her name is entered at Sr. No.

in Part No.

of the electoral roll

for the

(Assembly Constituency compris

within)

Parliamentary Constituenc

नमुना २ अ

(नियम ४ पहा)

नामनिर्देशनपत्र

लोकसभेची निवडणूक

(लागू नसलेला भाग १ किंवा भाग २ खोडून टाकावा)

भाग एक

(मान्यताप्राप्त राजकीय पक्षाने पुरस्कृत केलेल्या उमेदवाराने वापरावयाचा)

मी उमेदवार नामनिर्देशित करित आहे.

लोकसभा मतदारसंघातून लोकसभे

उमेदवाराचे नाव \_\_\_\_\_

वडिलांचे / आईचे / पतीचे नाव \_\_\_\_\_

त्याचा / तिचा टपालाचा पत्ता \_\_\_\_\_

त्याचे / तिचे नाव \_\_\_\_\_

लोकसभे

विधानसभा मतदारसंघाच्या मतदार यादीच्या भाग क्रमांक \_\_\_\_\_

यथे नोंदलेले आहे

यथे नोंदलेले आहे

माझे नाव श्री/श्रीमती \_\_\_\_\_

ते

लोकसभा मतदारसंघातील \_\_\_\_\_

मतदारसंघाच्या मतदार यादीच्या भाग क्रमांक \_\_\_\_\_

अनुक्रमांक \_\_\_\_\_

यथे नोंद

दिनांक \_\_\_\_\_

प्रस्तावकर्ते

भाग दोन

(मान्यताप्राप्त राजकीय पक्षाने पुरस्कृत केलेल्या उमेदवाराव्यतिरिक्त उमेदवाराने वापरावयाचा)

आम्ही याद्वारे \_\_\_\_\_

लोकसभे

लोकसभेच्या निवडणूकीसाठी खालीलप्रमाणे उमेदवार नामनिर्देशित करित आहोत

उमेदवाराचे नाव \_\_\_\_\_

वडिलांचे / आईचे / पतीचे नाव \_\_\_\_\_

त्याचा / तिचा टपालाचा पत्ता \_\_\_\_\_

त्याचे / तिचे नाव \_\_\_\_\_

लोकसभा मतदारसंघातील \_\_\_\_\_

मतदारसंघाच्या मतदार यादीच्या भाग क्रमांक \_\_\_\_\_

अनुक्रमांक \_\_\_\_\_

यथे

We declare that we are electors of the above Parliamentary Constituency and our names are entered in the electoral roll for that Parliamentary Constituency as indicated below and we append our signatures below in token of subscribing to this nomination :-

N.A

Particulars of the proposers and their signatures.

Electoral Roll Number of proposer

Serial No.	Name of component Assembly Constituency	Part No. of Electoral Roll	Serial No. in that Part	Full Name	Signature	Date
(1)	(2)	(3)	(4)	(5)	(6)	(7)
1.						
2.						
3.						
4.						
5.						
6.						
7.						
8.						
9.						
10.						

N. B. :- There should be ten electors of the constituency as proposers.

आम्ही असे प्रतिज्ञापन करतो की, आम्ही या लोकसभा मतदारसंघातील मतदार आहोत आणि आमची नावं, लोकसभा मतदार यादीत खाली दर्शविल्याप्रमाणे नोंदलेली आहेत आणि या नामनिर्देशन पत्रांवर सही केल्याचे प्रतिक म्हणून आम्ही खार सहा करीत आहोत :-

प्रस्तावकांचा तपशील आणि त्यांच्या सहा

प्रस्तावकाचा मतदार यादी क्रमांक

अनु- क्रमांक	घटक विधानसभा मतदार संघाचे नाव	मतदार यादीचा भाग क्रमांक	त्या भागातील अनुक्रमांक	संपूर्ण नाव	स्वाक्षरी	दि
(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)	(७)
१.						
२.						
३.						
४.						
५.						
६.						
७.						
८.						
९.						
१०.						

टिप - मतदारसंघातील दहा मतदार प्रस्तावक असले पाहिजेत.



**PART III**

I, the candidate mentioned in Part I/~~Part II~~ (Strike out which is not applicable) assent to this nomination and he declare—

(a) that I have completed 42 years of  
[ STRIKE OUT (b) or (b)(ii) BELOW WHICHEVER IS NOT APPLICABLE ]

(b)(i) that I am set up at this election by the INDIAN NATIONAL CONGRESS  
party, which is recognised as a National Party / ~~State Party~~ in this State and that the symbol reserved for the above party be allotted to

**OR**

(b)(ii) that I am set up at this election by the  
party, which is a registered-unrecognised political party,  
that I am contesting this election as an independent candidate. (Strike out which is not applicable) and the symbols I have chosen, in order of preference, are :—

(i) (ii) (iii)

(c) that my name and my father's / mother's / husband's name have been correctly spelt out above in ENGL  
(Name of the language)

(d) that to the best of my knowledge and belief, I am qualified and not also disqualified for being chosen to the seat in the House of the People

\*I further declare that I am a member of the

\*\* Caste/tribe which is a scheduled \*\* caste/tribe of the State of

in relation to (area) in that State

I also declare that I have not been, and shall not be, nominated as a candidate at the present general election/~~by-elections~~ being held simultaneously, to the House of the People from more than two Parliamentary Constituencies

Date : 08<sup>th</sup> APRIL 2009

Priya Dutt  
(Signature of Candidate)

\* Score out this paragraph, if not applicable

\*\* Score out the words not applicable

N.B. "Recognized political party" means a political party recognized by the Election Commission under the Election Symbols (Reservations and Allotment) Order, 1968 in the State concerned.

## भाग तीन

भाग एक/भाग दोन (लागू नसेल ते खोडावे) च्यामध्ये नमूद केलेला मी एक उमेदवार असून या नामनिर्देशनपत्रास माझी संमत मी याद्वारे असे प्रतिज्ञापन करतो की,-

(ए) मझ्या वयाची \_\_\_\_\_ वयें पूर्ण झाली आहेत

[ खालील वी (एक) किंवा वी (दोन) मध्याल लागू नसेल ते खोडावे ]

(बी) (एक) मला या निवडणुकीसाठी \_\_\_\_\_ पक्षाकडून उभे करण्यात आल आहे तो पक्ष राष्ट्रीय पक्ष / या राज्यस्तरावरील पक्ष म्हणून मान्यताप्राप्त आहे. त्या पक्षासाठी राखीव ठेवण्यात आलेले चिन्ह मला नेमून देण्यात ये

किंवा

(दोन) मला या निवडणुकीसाठी \_\_\_\_\_ पक्षाकडून उभे करण्यात आलं तो पक्ष नोंदणीकृत-अमान्यताप्राप्त राजकीय पक्ष आहे/मी या निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून उभे आहे (लागू न खोडावे), तसेच ज्या चिन्हांची मी निवड केली आहे त्यांचा पसंतीक्रम खालीलप्रमाणे आहे :-

(एक) \_\_\_\_\_ (दोन) \_\_\_\_\_ (तीन) \_\_\_\_\_

(सी) मझे नाव मझ्या वडिलांचे / आईचे / बहिणीचे नाव \_\_\_\_\_ (भाषेचे नाव अनुक्रमेण लिहिले गेले आहे)

(डी) मझ्या संपूर्ण माहितीप्रमाणे व विश्वासाप्रमाणे लेकमभेची जागा भरण्यासाठी माझी निवड केली जाण्यास मी पात्र आहे मला अपात्र देखील ठरविण्यात आलेले नाही

+ मी आणखी असे प्रतिज्ञापन करतो की, मी \_\_\_\_\_ जातीचा/जमातीचा उमेदवार ती जात/जमात \_\_\_\_\_ या राज्याची त्या राज्यातील \_\_\_\_\_ ह्या क्षेत्रास

\* \* अनुसूचित जात / जमात आहे

मी आणखील प्रतिज्ञापन करतो की, त्याकडूनच विद्यमान सर्वोच्च निवडणुकीत / एकाच वर्गी घट्ट्यात मला या पार्षांत दोनपेक्षा अधिक मतदारसंघासाठी उमेदवार म्हणून माझे नामनिर्देशित करण्यात आलेले नाही आणि करण्यात येणार नाही.

दिनांक \_\_\_\_\_

(उमेदवाराची सही)

\* \* \* नसल्यास हा पत्रकडून खोडावे

\* \* \* मी नसल्यास शब्द खोडावे

टीप : मलायत राज्यातील मान्यताप्राप्त राजकीय पक्ष याचा अर्थ निवडणूक नियम (राज्य) ठरवण या समूह वण) आदेश १९६८ याअन्वय आणखिल दिलेला राजकीय पक्ष असा आहे.

PART-III A

(To be filled by the candidate)

Whether the candidate--

- (i) has been convicted—
  - (a) of any offence(s) under sub-section (1), or
  - (b) for contravention of any law specified in sub-section (2), of section 8 of the Representation of the People Act, 1951 (43 of 1951), or
- (ii) has been convicted for any other offence(s) for which he has been sentenced to imprisonment for two years or more

No  
NO

If the answer is "Yes", the candidate shall furnish the following information :

- (i) Case / First information report No / Nos. N.A
- (ii) Police station(s) \_\_\_\_\_ District(s) \_\_\_\_\_  
State(s) \_\_\_\_\_
- (iii) Section(s) of the concerned Act(s) and brief description of the offence(s) for which he has been convicted \_\_\_\_\_
- (iv) Date(s) of conviction(s) \_\_\_\_\_
- (v) Court(s) which convicted the candidate \_\_\_\_\_
- (vi) Punishment(s) imposed [ indicate period of imprisonment(s) and/or quantum of fine(s) ] \_\_\_\_\_
- (vii) Date(s) of release from prison \_\_\_\_\_
- (viii) Were any appeal(s)/ revision(s) filed against above conviction(s) \_\_\_\_\_ Yes / No.
- (ix) Date and particulars of appeal(s)/ application(s) for revision filed \_\_\_\_\_
- (x) Name of the court(s) before which the appeal(s)/ application(s) for revision filed \_\_\_\_\_

भाग तीन अ

(उमेदवाराने भरावयाचा)

उमेदवार -

(एक) लोकप्रतिनिधीत्व अधिनियम, १९५१ (१९५१ चा ४३) याच्या कलम ८ च्या -  
(ए) षट् कलम (१) अन्वये कोणत्याही अपराधाबद्दल (अपराधाबद्दल) किंवा  
(बी) षट् कलम (२) मध्ये त्रिनिर्दिष्ट केलेल्या कोणत्याही कायद्याच्या उल्लंघनाबद्दल  
सिद्धापराधी ठरलेला आहे किंवा कसे ;

(दोन) अशा कोणत्याही अन्य अपराधाबद्दल (अपराधाबद्दल) सिद्धापराधी ठरलेला आहे काय ज्याकरिता त्यांना  
दोन वर्षे किंवा त्याहून अधिक कालावधीसाठी कारावासाची शिक्षा झालेली आहे

जर उत्तर "हांव" असेल तर, उमेदवार पुढील माहिती देईल :-

(एक) प्रकरण/प्रथम माहिती अहवाल क्रमांक \_\_\_\_\_

(दोन) पोलीस ठाणे (ठाणी) \_\_\_\_\_ जिल्हा (जिल्हे) \_\_\_\_\_  
राज्य (राज्ये) \_\_\_\_\_

(तीन) ज्या अपराधासाठी (अपराधासाठी) त्याला सिद्धापराधी ठरविण्यात आलेले आहे त्या संबंधित अधिनियमाचे  
कलम (कलम) आणि त्या अपराधाचे (अपराधांचे) संक्षिप्त वर्णन \_\_\_\_\_

(चार) अपराधसिद्धीचा (अपराधसिद्धीचे) दिनांक \_\_\_\_\_

(पाच) ज्या न्यायालयाने उमेदवाराला सिद्धापराधी ठरवलेले आहे ते न्यायालय (ती न्यायालये) \_\_\_\_\_

(सहा) ठोठावण्यात आलेली शिक्षा [ कारावासाचा ( कारावासांचा ) कालावधी आणि / किंवा दंडाचे (दंडाचे)  
दर्शवाची ] \_\_\_\_\_

(सात) कारावासातून सुटका झाल्याचा दिनांक \_\_\_\_\_

(आठ) वरील अपराधसिद्धीच्या (अपराधसिद्धीच्या) विरुद्ध कोणतेही अपील (अपीले) / पुनरीक्षण अर्ज दाखल  
होते का/दाखल करण्यात आली होती का \_\_\_\_\_

(नऊ) दाखल केलेल्या अपीलाचा (अपीलांचा)/पुनरीक्षण अर्जाचा (अर्जाचा) दिनांक व तपशील \_\_\_\_\_

(दहा) ज्या न्यायालयापुढे (न्यायालयापुढे) अपील (अपीले) / पुनरीक्षण अर्ज दाखल करण्यात आले होते ते  
(न्यायालयांची) नाव (नावे) \_\_\_\_\_

N. A

(xi) whether the said appeal(s)/ application(s) for revision has / have been disposed of or is / are pending

—  
—

(xii) If the said appeals(s) / application(s) for revision has / have been disposed of -

(a) Date(s) of disposal

—  
—

(b) Nature of order(s) passed

Place: MUMBAI

Date: 08<sup>th</sup> APRIL 2009  
*Priya Dutt*

*Priya Dutt*  
(Signature of the candidate)

PART-IV

(To be filled by the Returning Officer)

Serial No. of Nomination Paper 9

This nomination was delivered to me at my office at 11.14 a.m.

(hour) on 814109

(date) by the \*candidate/prop ✓

Date: 814109

*M. M. M.*  
08.04.2  
Returning Officer

\*Score out the word not applicable

PART-V

**Decision Of Returning Officer Accepting Or Rejecting The Nomination Paper**

I have examined this nomination paper in accordance with section 36 of the Representation of the People Act and decide as follows --

.....  
.....  
.....  
.....

Date :

Returning Officer

(संकर) दाखल करणवात आलेय... त आप... (ले) ... मध्ये ... हामी काढण्या... (३)

...

...

...

भाग चार

निवडणूक नियम अधिका-यान...

...

...

भाग पाच

निवडणूक नियम स्विकारण्याच्या किंवा नकारण्याच्या बाबतीत निवडणूक नियम अधिका-याचा निर्णय

...

...

Sr. No. 10  
at 11.14 am  
on 08.04.2009

FORM 2 A  
(See rule 4)

NOMINATION PAPER

Election to the House of the People

STRIKE OFF PART I OR PART II BELOW WHICHEVER IS NOT APPLICABLE

PART-I

(To be used by candidate set up by recognized political party)

I nominate as a candidate for election to the House of the People from the 29 - MUMBAI

NORTH-CENTRAL Parliamentary Constituency.

Candidate's Name DUTT PRIYA SUNIL

Father's / Mother's / Husband's Name OWEN RONCON

His / Her Postal Address A - 1002, 44, IMPERIAL HEIGHTS, ZIG ZAG ROAD, VANDRE - WEST, MUMBAI 400050

His / Her name is entered at Sr. No. 1270 in Part No. 133 of the electoral roll

for 177 VANDRE WEST \*(Assembly Constituency comprised

within 29 - MUMBAI NORTH-CENTRAL Parliamentary Constituency.

My name is RONCON OWEN SON OF C. OWEN and it is entered at

Sr. No. 1254 in Part No. 133 of the electoral roll for

177 - VANDRE WEST \*(Assembly Constituency comprised within)

29 MUMBAI NORTH-CENTRAL Parliamentary Constituency.

Date 08<sup>th</sup> APRIL 2009

(Signature of Proposer)

PART II

(To be used by candidate NOT set up by recognized political party)

We hereby nominate as candidate for election to the House of the People from the

Parliamentary Constituency.

Candidate's Name

Father's / Mother's / Husband's Name

His / Her Postal Address

His / Her name is entered at Sr. No. in Part No. of the electoral roll

for the (Assembly Constituency comprised

within) Parliamentary Constituency.

नमुना २ अ

(नियम ४ पहा)

नामनिर्देशनपत्र  
लोकसभेची निवडणूक

(लागू नसलेला भाग १ किंवा भाग २ खोडून टाकावा)

भाग एक

(मान्यताप्राप्त राजकीय पक्षाने पुरस्कृत केलेल्या उमेदवाराने वापरावयाचा)

मी उमेदवार नामनिर्देशित करीत आहे. लोकसभा मतदारसंघातून लोकसभेच्या निवडणूकीसाठी

उमेदवाराचे नाव \_\_\_\_\_

वडिलांचे / आईचे / पतीचे नाव \_\_\_\_\_

त्याचा / तिचा टपालाचा पत्ता \_\_\_\_\_

त्याचे / तिचे नाव \_\_\_\_\_ लोकसभा मतदारसंघातील

विधानसभा मतदारसंघाच्या मतदार यादीच्या भाग क्रमांक \_\_\_\_\_

अनुक्रमांक \_\_\_\_\_ येथे नोंदलेले आहे.

माझ नाव श्री/श्रीमती \_\_\_\_\_ असेल

ते \_\_\_\_\_ लोकसभा मतदारसंघातील \_\_\_\_\_ विधानसभा

मतदारसंघाच्या मतदार यादीच्या भाग क्रमांक \_\_\_\_\_ अनुक्रमांक \_\_\_\_\_ येथे नोंदलेले आहे.

दिनांक : \_\_\_\_\_ प्रस्तावकर्त्याची सही

भाग दोन

(मान्यताप्राप्त राजकीय पक्षाने पुरस्कृत केलेल्या उमेदवाराव्यतिरिक्त उमेदवाराने वापरावयाचा)

आम्ही याद्वारे \_\_\_\_\_ लोकसभा मतदारसंघातील

लोकसभेच्या निवडणूकीसाठी खालीलप्रमाणे उमेदवार नामनिर्देशित करीत आहोत.

उमेदवाराचे नाव \_\_\_\_\_

वडिलांचे / आईचे / पतीचे नाव \_\_\_\_\_

त्याचा / तिचा टपालाचा पत्ता \_\_\_\_\_

त्याचे / तिचे नाव \_\_\_\_\_ लोकसभा मतदारसंघातील \_\_\_\_\_ विधानसभा

मतदारसंघाच्या मतदार यादीच्या भाग क्रमांक \_\_\_\_\_ अनुक्रमांक \_\_\_\_\_ येथे नोंदलेले आहे.



We declare that we are electors of the above Parliamentary Constituency and our names are entered in the electoral roll for that Parliamentary Constituency as indicated below and we append our signatures below in token of subscribing to this nomination :-

N.A

Particulars of the proposers and their signatures.

Electoral Roll Number of proposer

Serial No.	Name of component Assembly Constituency	Part No. of Electoral Roll	Serial No. in that Part	Full Name	Signature	Date
(1)	(2)	(3)	(4)	(5)	(6)	(7)
1.						
2.						
3.						
4.						
5.						
6.						
7.						
8.						
9.						
10.						

N. B. :- There should be ten electors of the constituency as proposers.

आम्ही असे प्रतिज्ञापन करतो की, आम्ही या लोकसभा मतदारसंघातील मतदार आहोत आणि आमची नावे, लोकसभा मतदारसंघाच्या मतदार यादीत खाली दर्शविल्याप्रमाणे नोंदलेली आहेत आणि या नामनिर्देशन पत्रांवर सही केल्याचे प्रतिक म्हणून आम्ही खाली आमच्या सहा करीत आहोत :-

प्रस्तावकांचा तपशील आणि त्यांच्या सहा

प्रस्तावकाचा मतदार यादी क्रमांक

अनु- क्रमांक	घटक विधानसभा मतदार संघाचे नाव	मतदार यादीचा भाग क्रमांक	त्या भागातील अनुक्रमांक	संपूर्ण नाव	स्वाक्षरी	दिनांक
(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)	(७)
१.						
२.						
३.						
४.						
५.						
६.						
७.						
८.						
९.						
१०.						

टिप - मतदारसंघातील दहा मतदार प्रस्तावक असले पाहिजेत.

**PART III**

I, the candidate mentioned in Part I/~~Part II~~ (Strike out which is not applicable) assent to this nomination and hereby declare—

(a) that I have completed 42 years of age.

[ STRIKE OUT b(i) or b(ii) BELOW WHICHEVER IS NOT APPLICABLE ]

(b)(i) that I am set up at this election by the INDIAN NATIONAL CONGRESS party, which is recognized National Party / ~~State Party~~ in this State and that the symbol reserved for the above party be allotted to me.

**OR**

(b)(ii) that I am set up at this election by the \_\_\_\_\_ party, which is a registered-unrecognised political party/

that I am contesting this election as an independent candidate. (Strike out which is not applicable) and that the symbols I have chosen, in order of preference, are :—

(i) \_\_\_\_\_ (ii) \_\_\_\_\_ (iii) \_\_\_\_\_

(c) that my name and my father's / mother's / husband's name have been correctly spelt out above in ENGLISH (Name of the language).

(d) that to the best of my knowledge and belief, I am qualified and not also disqualified for being chosen to fill the seat in the House of the People.

\*I further declare that I am a member of the \_\_\_\_\_

\*\* Caste/tribe which is a scheduled \*\* caste/tribe of the State of \_\_\_\_\_

in relation to \_\_\_\_\_ (area) in that State.

I also declare that I have not been, and shall not be, nominated as a candidate at the present general election/~~by-elections~~ being held simultaneously, to the House of the People from more than two Parliamentary Constituencies.

Date : 08<sup>th</sup> APRIL 2009  
Riya Dutt

Riya Dutt  
(Signature of Candidate)

\* Score out this paragraph, if not applicable.

\*\* Score out the words not applicable.

N.B. - A "recognized political party" means a political party recognized by the Election Commission under the Election Symbols (Reservation and Allotment) Order, 1968 in the State concerned

## भाग तीन

भाग एक/भाग दोन (लागू नसेल ते खोडावे) यामध्ये नमूद केलेला मी एक उमेदवार असून या नामनिर्देशनपत्रास माझी संमती आहे. मी याद्वारे असे प्रतिज्ञापन करतो की -

(ए) माझ्या वयाची \_\_\_\_\_ वर्षे पूर्ण झाली आहेत

[ खालील दो (एक) किंवा वी (दोन), मधील लागू नसेल ते खोडावे ]

(बी) (एक) मला या निवडणुकांसाठी \_\_\_\_\_ पक्षाकडून उभे करण्यात आले आहे. तो पक्ष राष्ट्रीय पक्ष / या राज्यात राज्यस्तरावरील पक्ष म्हणून मान्यताप्राप्त आहे. त्या पक्षासाठी राखीव ठेवण्यात आलेले चिन्ह मला नेमून देण्यात यावे.

किंवा

(दोन) मला या निवडणुकांसाठी \_\_\_\_\_ पक्षाकडून उभे करण्यात आले आहे. तो पक्ष नोंदणीकृत-अमान्यताप्राप्त राजकीय पक्ष आहे/मी या निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून उभा आहे (लागू नसेल ते खोडावे), तसेच ज्या चिन्हांची मी निवड केली आहे त्यांचा पसंतीक्रम खालीलप्रमाणे आहे :-

(एक) \_\_\_\_\_ (दोन) \_\_\_\_\_ (तीन) \_\_\_\_\_

(सी) माझे नाव माझ्या \_\_\_\_\_ / आईचे / पतीचे नाव \_\_\_\_\_ (भाषेचे नाव) मला अचूकपणे लिहावे लागते आहे.

(डी) माझ्या संपूर्ण माहितीप्रमाणे व विश्वासाप्रमाणे लेकसभेची जागा भ्रमण्यासाठी माझे निवड केली जाण्यास मी फार आहे, तसेच मला अपात्र देखील ठरवण्यात आलेले नाही.

मी आणखी असे प्रतिज्ञापन करतो की, मी \_\_\_\_\_ जातीचा/जमातीचा उमेदवार असून ती जात/जमात \_\_\_\_\_ या राज्याची त्या राज्यातील \_\_\_\_\_ ह्या क्षेत्रासंबंधातील

\* \* अनुसूचित जात / जमात आहे.

मी आराखोळत प्रतिज्ञापन करतो की, लोकराभेच्या विद्यमान सार्वजनिक निवडणुकीत एकाच वेळी घेण्यात येणाऱ्या पोर्टाबिल निवडणुकीत दोनपक्षा अधिक मतदारसंघासाठी उमेदवार म्हणून माझे नामनिर्देशित करण्यात आलेले नाही आणि करण्यात येणार नाही.

दिनांक \_\_\_\_\_

(उमेदवाराची मही)

\* लागू नसेल ते खोडावे

\*\* लागू नसेल ते खोडावे

दोन - यशवंत राज्यातील मान्यताप्राप्त राजकीय पक्ष याचा अर्थ, निवडणूक चिन्ह (म्हणून देण्या वा नेमून देणे) आदेश, १९६८ चा अन्वय निवडणूक आयोगाने दिलेला राजकीय पक्ष असा आहे.

**PART-III A**

(To be filled by the candidate)

Whether the candidate—

- (i) has been convicted—
  - (a) of any offence(s) under sub-section (1), or
  - (b) for contravention of any law specified in sub-section (2), of section 8 of the Representation of the People Act, 1951 (43 of 1951), or
- (ii) has been convicted for any other offence(s) for which he has been sentenced to imprisonment for two years or more.

Yes/No  
**NO.**

If the answer is "Yes", the candidate shall furnish the following information :

**N.A.**

- (i) Case / First information report No. / Nos. \_\_\_\_\_
- (ii) Police station(s) \_\_\_\_\_ District(s) \_\_\_\_\_  
State(s) \_\_\_\_\_
- (iii) Section(s) of the concerned Act(s) and brief description of the offence(s) for which he has been convicted \_\_\_\_\_
- (iv) Date(s) of conviction(s) \_\_\_\_\_
- (v) Court(s) which convicted the candidate \_\_\_\_\_
- (vi) Punishment(s) imposed [ indicate period of imprisonment(s) and/or quantum of fine(s) ] \_\_\_\_\_
- (vii) Date(s) of release from prison \_\_\_\_\_
- (viii) Were any appeal(s)/ revision(s) filed against above conviction(s) \_\_\_\_\_  
Yes / No.
- (ix) Date and particulars of appeal(s) / application(s) for revision filed \_\_\_\_\_
- (x) Name of the court(s) before which the appeal(s) / application(s) for revision filed \_\_\_\_\_

भाग तीन अ  
(उमेदवाराने भरावयाचा)

उमेदवार -

(एक) लोकप्रतिनिधीत्व अधिनियम, १९५१ (१९५१ चा ४३) याच्या कलम ८ च्या -

(ए) पोट-कलम (१) अन्वये कोणत्याही अपराधाबद्दल (अपराधांबद्दल) ; किंवा

(बी) पोट-कलम (२) मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या कोणत्याही कायद्याच्या उल्लंघनावद्दल,

सिद्धापराधी ठरलेला आहे किंवा कसे ;

(दोन) अशा कोणत्याही अन्य अपराधाबद्दल (अपराधांबद्दल) सिद्धापराधी ठरलेला आहे काय ज्याकरिता त्यांना दोन वर्षे किंवा त्याहून अधिक कालावधीसाठी कारावासाची शिक्षा झालेली आहे

होय/नाही

जर उत्तर "होय" असेल तर, उमेदवार पुढील माहिती देईल :-

(एक) प्रकरण/प्रथम माहिती अहवाल क्रमांक \_\_\_\_\_

(दोन) पोलीस ठाणे (ठाणी) \_\_\_\_\_

जिल्हा (जिल्हे) \_\_\_\_\_

राज्य (राज्ये) \_\_\_\_\_

(तीन) ज्या अपराधासाठी (अपराधांसाठी) त्याला सिद्धापराधी ठरविण्यात आले आहे त्या संबंधीत अधिनियमाचे (अधिनियमांचे) कलम (कलम) आणि त्या अपराधाचे (अपराधांचे) संक्षिप्त वर्णन \_\_\_\_\_

(चार) अपराधसिद्धीचा (अपराधसिद्धीचे) दिनांक \_\_\_\_\_

(पाच) ज्या न्यायालयाने उमेदवाराला सिद्धापराधी ठरवलेले आहे ते न्यायालय (ती न्यायालये) \_\_\_\_\_

(सहा) ठोठावण्यात आलेली शिक्षा [ कारावासाचा ( कारावासांचा ) कालावधी आणि / किंवा दंडाचे (दंडांचे) प्रमाण दर्शवावी ] \_\_\_\_\_

(सात) कारावासातून सुटका झाल्याचा दिनांक \_\_\_\_\_

(आठ) वरील अपराधसिद्धीच्या (अपराधसिद्धीच्या) विरुद्ध कोणतेही अपील (अपीले) / पुनरीक्षण अर्ज दाखल करण्यात आले होते का/दाखल करण्यात आली होती का \_\_\_\_\_ होय / नाही.

(नऊ) दाखल केलेल्या अपीलाचा (अपीलांचा)/पुनरीक्षण अर्जाचा (अर्जांचा) दिनांक व तपशील \_\_\_\_\_

(दहा) ज्या न्यायालयापुढे (न्यायालयांपुढे) अपील (अपीले) / पुनरीक्षण अर्ज दाखल करण्यात आले होते त्या न्यायालयाचे (न्यायालयांची) नाव (नावे) \_\_\_\_\_

7. A

(xi) whether the said appeal(s)/ application(s) for revision has / have been disposed of or is / are pending

(xii) If the said appeals / application(s) for revision has / have been disposed of -

(a) Date(s) of disposal

(b) Nature of order(s) passed

Place: MUMBAI

Date: 08th APRIL 2009

*Luiza Dutt*

*Luiza Dutt*  
(Signature of the candidate)

**PART-IV**

(To be filled by the Returning Officer)

Serial No. of Nomination Paper 10

This nomination was delivered to me at my office at 11.13 a.m.

(hour) on 8/4/09

(date) by the \*candidate/prop.

Date: 8/4/09

*Luiza Dutt*  
2.08.04.2009  
Returning Officer.

\*Score out the word not applicable

**PART-V**

**Decision Of Returning Officer Accepting Or Rejecting The Nomination Paper**

I have examined this nomination paper in accordance with section 36 of the Representation of the People Act, 1951 and decide as follows -

.....  
.....  
.....  
.....  
.....

Date :

Returning Officer,

(अकरा) दाखल करण्यात आलेले (आलेली) उक्त अपील (अपीले) / पुनरीक्षण अर्ज निकाली काढण्यात आले (आली) आ  
(आहेत) किंवा ते (ती) प्रलंबित आहे (आहेत) किंवा कसे \_\_\_\_\_

(बारा) जर दाखल करण्यात आलेले (आलेली) उक्त अपील (अपीले) / पुनरीक्षण अर्ज निकाली काढण्यात आले (आले)  
असतील तर-

(ए) निकाली काढल्याचा (काढल्याचे) दिनांक \_\_\_\_\_

(बी) दिलेल्या आदेशाचे (आदेशांचे) स्वरूप \_\_\_\_\_

ठिकाण : \_\_\_\_\_

दिनांक : \_\_\_\_\_

(उमेदवाराची स्वाक्षरी)

#### भाग चार

(निवडणूक निर्णय अधिका-याने भरीव्याचे)

नामनिर्देशन पत्राचा अनुक्रमांक \_\_\_\_\_

हे नामनिर्देशनपत्र \* उमेदवाराने / प्रस्तावकाने माझ्या कार्यालयात दिनांक \_\_\_\_\_ रोजी

(वाजता) माझ्या स्वाधीन केले होते.

दिनांक : \_\_\_\_\_

निवडणूक निर्णय अधिकारी

\* लागू नसतील ते शब्द खोडावे.

#### भाग पाच

नामनिर्देशनपत्र स्वीकारण्याच्या किंवा नाकारण्याच्या बाबतीत निवडणूक निर्णय अधिका-याचा निर्णय

लोकप्रतिनिधीत्व अधिनियम, १९५१ च्या कलम ३६ अनुसार मा हे नामनिर्देशनपत्र तपासले असून माझा निर्णय खालीलप्रमाणे आहे :-

दिनांक : \_\_\_\_\_

निवडणूक निर्णय अधिकारी



१७७ - वांद्रे (पश्चिम) विधानसभा मतदार संघ  
मध्यवर्ती निवडणूक कार्यालय  
आर. व्ही. टेक्नीकल शाळा,  
दिनांक : १७ वा रस्ता, खार (पश्चिम),  
मुंबई - ४०० ०५२ दि. ३/४/०८

मतदार यादीत नावांच्या नोंदीचा उतारा


लोकसभेच्या २९ मुंबई उत्तर मध्य

निर्वाचन क्षेत्रात समाविष्ट असलेल्या महाराष्ट्र राज्य विधानसभेचा मतदार संघ

नॉक १७७ वांद्रे (प) मधील यादी भाग क्रमांक १३३

रत्नाचे नाव : ४४ इम्पेरियल हाईड्स  
द्विव इंजि रोड वांद्रे (पश्चिम)  
मुंबई पिनकोड ४०००५०

मतदार यादीचे वर्ष २००९

अनु- क्रमांक	घर, इमारत क्रमांक मजला व खोली क्रमांक	मतदाराचे पूर्ण नाव (वडील, आई किंवा पतीचे नावासह)	नाते	नातेवाईकाचे पूर्ण नाव	लिंग	वय	शेकड्याचे क्रमांक
		४४ इम्पेरियल हाईड्स					
१२५४	अ-१००२	रॉजकॉज ओवेन व	रॉजकॉज	सि. ओवेन	पु	३८	
							

सहा. मतदार नोंदणी अधिकारी  
१७७ - वांद्रे (पश्चिम) विधानसभा मतदार संघ

